



पोलीस आयुक्तालय, औरंगाबाद शहर

डॉ.बा.आं.मार्ग, मिल कॉर्नर, औरंगाबाद शहर-४३१००९ (महाराष्ट्र)

दि.२६/०३/२०१८

प्रेसनोट

ग्राहकांचे मोबाईल हातोहात लंपास करणारे भाहेरील राज्यातील दोन चोर सिडको पोलिसांच्या जाळ्यात .

दि.२६/०३/२०१८:- दि. २५/०३/२०१७ रोजी पोलीस स्टेशन सिडको येथे तक्रारदार नामे हेमचंद दपाडू चिरमाडे वय ३५ वर्ष रा. म्हसोबा नगर हर्सूल परिसर औरंगाबाद यांनी तक्रार दिले वरून पोलीस स्टेशन सिडको येथे गु.र.न ८८/२०१८ कलम ३७९ भा.द.वि प्रमाणे गुन्हा दाखल झाल्यानंतर मा.पोलीस आयुक्त यांनी सदर मोबाईल चोरांचे शोध घेणे कामी पोलीस स्टेशन सिडको येथील गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी यांना तात्काळ आदेश दिले असता गुन्हे शोध पथकाने जाधववाडी परिसर पंजून सदर मोबाईल चोरांचा शोध घेत असतांना त्यांना दोन इसम हे संशयित रित्या फिरत असतांना मिळून आल्याने त्यांनी सदर दोन्ही इसमास ताब्यात घेतले व त्यांना त्यांचे नाव गाव विचारले असता ते गोंधळलेल्या अवस्थेत दिसून आल्याने त्यांना अधिक विश्वासात घेवून विचारपूस करता त्यांनी त्यांचे नाव १) सर्वजीत अर्जुन महातोर वय २० वर्ष रा. कासंबरी जि.लखनौ राज्य उत्तर प्रदेश २) धर्मवीर कुमार निवारण ठाकूर वय २२ रा. कासंबरी जि.लखनौ राज्य उत्तर प्रदेश असे सांगितले त्यानंतर त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्या कडे १)१५,०००/- रुपये किमतीचा विवो कंपनीचा मोबाईल २) ८,०००/- रुपये किमतीचा samsung कंपनीचा मोबाईल ३) ८,५००/- रु किमतीचा विवो कंपनीचा मोबाईल तसेच ४) १०,०००/- रुपये किमतीचा Samsung कंपनीचा मोबाईल असे ४१,५००/- रुपयांचे मोबाईल मिळून आल्याने सदर इसमास मोबाईल बिलाबाबत व मालकी हक्काबाबत विचारपूस करता त्यांनी उडवाउडवीचे उत्तरे दिल्याने त्यांना सदर मोबाईल बाबत पोलिसी खाक्या दाखवीत विचारपूस केली असता त्यांनी सदर मोबाईल हे जाधववाडी मोंढा भागातून चोरी केल्याची कबुली दिली. याबाबत पोलीस स्टेशन अभिलेख तपासला असता सदर १ व ३ मोबाईल बाबत गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले.

हि कामगिरी मा.पोलीस आयुक्त श्री. मिलिंद भारंबे, पोलीस उप आयुक्त (परिमंडळ-II) श्री.राहुल श्रीरामे, मा.सहा.पोलीस आयुक्त (सिडको) श्री.नागनाथ कोडे, पोलीस निरीक्षक(सिडको) श्री कैलास प्रजापती यांचे मार्गदर्शनाखाली पोहेकाँ/राजू बनकर, पोना/डोंगरे, मुदीराज, पोकाँ/इरफान खान, सुरेश भिसे, योगेश म्हस्के, राजू जाधव यांनी केली.



पोलीस आयुक्तालय, औरंगाबाद शहर

डॉ.बा.आं.मार्ग, मिल कॉर्नर, औरंगाबाद शहर-४३१००१ (महाराष्ट्र)

दि.२६/०३/२०१८

प्रेसनोट

जुगार खेळणाऱ्यांवर गुन्हे शाखेची धाड.

दि.२६/१२/२०१८- आज रोजी गुन्हे शाखेने गोपनीय माहितीच्या आधारे कैलास नगर, दत्तनगर औरंगाबाद येथील एका शटर दुकानावर छापा मारून ४ इसमांना SPIN AND WIN नावाचा जुगार खेळताना पकडले.

गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.शिवाजी कांबळे यांनी अधिक माहिती दिली कि, गुन्हे शाखेला गुप्त बातमीदाराने माहिती दिली कि, काही इसम कॉम्प्युटर मध्ये SPIN AND WIN नावाचा ॲप डाऊनलोड करून पैशांवर SPIN AND WIN नावाचा जुगाराचा खेळ पैशांवर खेळत आहे. अशी खात्रीलायक बातमी मिळाल्यावरून आज रोजी कैलासनगर दत्तनगर औरंगाबाद येथील एका शटर दुकानावर छापा मारला असता सदर ठिकाणी इसम नामे १) ज्ञानेश्वर विठ्ठलराव क्षीरसागर वय २४ वर्ष रा. दत्तनगर कैलासनगर औरंगाबाद २) विजयकुमार रामअवध गुप्ता वय ३७ वर्ष रा.कैलासनगर गल्ली नं १ औरंगाबाद ३) प्रवीण भाऊसाहेब खरात वय २६ वर्ष रा.कैलास नगर गल्ली न.०१ औरंगाबाद तसेच एक फरार आरोपी हे कॉम्प्युटरवर SPIN AND WIN नावाचा गेम स्क्रीनवर ० ते ९ आकड्यांवर पैसे लावून नशिबावर जुगार खेळतांना व खेळविताना मिळून आल्याने त्यांना जागीच पकडण्यात आले. त्यांचे ताब्यातून एकूण ४०,०१०/- रुपयेचा मुद्देमाल ज्यात २५,०००/- रु किमतीचे कॉम्प्युटर, जुगाराचे साहित्य व रोख रक्कम १५,०१०/- रु मिळून आला. यावरून पोलीस स्टेशन जिन्सी येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हि कामगिरी पोलीस निरीक्षक शिवाजी कांबळे, पोलीस उप निरीक्षक योगेश धोंडे, पोहेकॉ/संतोष सोनवणे, गायकवाड, पोको/गायकवाड, वाहूळ, रितेश जाधव यांनी केली.

SD/-

(रामेश्वर थोरात)

सहा.पोलीस आयुक्त (गुन्हे)

औरंगाबाद शहर

